

प्रकरण दुसरे

राष्ट्र, राष्ट्रवाद, आणि राष्ट्रबांधवी

प्रकरण दुसरे

राष्ट्र, राष्ट्रवाद आणि राष्ट्रबांधणी

तंत्रां विधारातील श्राव्य, राष्ट्रवाद व राष्ट्रबांधणी या विचारीच्या विधारांची विकितता करण्यापूर्वी राज्यास्त्राकोश, विंदीभाष्यातील राजनीतीच्यान्वयन, व इंग्रजीत इंटरनेशनल इन्टराक्टिवेपैक्षिका आंफ द लोकाल तांद्रनेत्र यांत फेलेल्या वा तंकल्पनांच्या ट्याउंपांचा उलेला करणे उघित ठरेल.

राष्ट्र :-

राष्ट्र एं लोक व त्यांचा इतिहात व त्यांच्या इच्या या तंत्रातील तंकल्पना आहे. "विशिष्ट भूप्रदेशावर राहणारा; त्यानभाषा", परंपरा, तंत्रातील व इतिहात बाबूळेच्याच्यान्वये आपण एक आहोत अशी भावना निर्माणा इली आहे व आपल्या त्यान विचारातील जागीव निर्माणा होजा एका स्वतंत्रा तार्दभौम तत्तेजाली आपणा याते अशी गरज बाबू लागली आहे असा तप्पू घ्याणे राष्ट्र." १

"राष्ट्र घ्याणे ताढारणापणे एकाच भौगोलिक दोऱ्यात राहणा-या आणि एकाच ऐतिहासिक व तांस्कृतिक परंपरेने परस्परांसारि जोडल्या गेलेल्या लोकांचा लगूहा" २

"राष्ट्र संकल्पना एक मध्यवर्ती राजकीय संकल्पना म्हणुने स्वीकारली गेली आहे. प्रथमीलत भाऊआमध्ये राष्ट्र शब्दातून राज्य ततेय टेक्कील जनतमूळे या गोडटी तुमिथत होतात. किंवा इत्तोच्या धारणांनी गुफलेल्या. या जनतमूळातील घटती अन्य परस्परविरोधी निळठफिका तंपूर्ण जनतमूळाप्रती अलगारी निळठा महत्वाची शासनात असा सूलाचा निर्देश होतो."^३

"केवळ राजकीय नियंत्रातप नव्हे तर राजकीय बाढीविवादातली राष्ट्र संकल्पना महत्वाचे उत्खार म्हणुन वापरली जाते."^४.

"राष्ट्राचा उदय ही तासाजिक प्रक्रिया आहे छाडादा तात्पक उपक्रम नव्हे."^५.

"राष्ट्राचे तीन आवश्यक गुणधर्म असतात.

- १] आपला असा तुमिनीष्ठत भूप्रदेश / भूमी
- २] या राज्यासाठे टेक्कील तर्फ लोक एकीनिळठ आहेत असा राज्यामुळे निर्माण इालेली राजकीय संकला
- ३] अन्य राष्ट्रांची सार्वभौम राष्ट्र म्हणुन भान्धता".^६

"राष्ट्र हा साईक बिधारप्रणाली, साईक तंदरा, रीतीरिवाज, आणि एकरतेषी जाणीव बाझाणारा सासाजिक गट असतो. राष्ट्रात एछाद्या राज्याचा कालीय भाग त्राविष्ठ असू शकतो. किंवा राष्ट्राचा व राज्याच्या सीमारेहा एकघ असू शकतात.

अन्य राजा के राष्ट्र सकाहून अधिक राज्याच्या तरहस्दी ओलांडूणा
इतके विस्तृत अनुशास्तो ॥६॥ "राष्ट्र हा शब्द राज्य व
देश या शब्दांशी तमानार्थी घापरला जातो. एका आत्माखाली
संचारित असा तमाज हा अर्द्ध त्यात अभिभ्रेत असतो. राष्ट्र एया
तंकल्पनेया घापर तमान वंशा, धर्म, भाषा, तंस्कृती, परंपरा
ततेय तमान राजकीय बंधानी बृहद अशा जनतमूहासाठीही केला जातो.
तमान तंस्या व तंस्कृतीमुळे या सूक्ष्मातील ट्यक्तीमध्ये एकी व
तमानुभूतीषी जाणीव निर्माण होते." ॥७॥

टोडक्यात, राष्ट्र म्हाजे लोक व त्यांचा इतिहास व त्वांच्या
इच्छा या धारणांनी जुळेलो तंकल्पना आहे. यामध्ये आज्ञाभी एक
स्फट करण्याचा मुदता म्हाजे तुम्ही नीशित भूमींशाहीही
राष्ट्र अनुशास्ते. उदा. इस्त्रायल राष्ट्र निर्माण लोण्यापूर्वी जगू
लोक जगात इतर राष्ट्रांमध्ये विछुरलेले होते. मात्रा तरीही ते
एक राष्ट्र लोते. कारण ते जरी तर्फा विछुरलेले असेहे तरी एक
मनाने व भावनाच्चारे आम्ही एक राष्ट्र आणोत अते तांगत होते.
राज्य अर्द्ध असा होतो नी, फक्त भौगोलिक स्थानी राष्ट्र
बनण्यात पुरेशी नवून मनावी भावना ही त्यात प्रबळ असली पाहिजे.

राष्ट्रवाद :-

"राष्ट्रवाद या तंकल्पनेया जन्म गेल्या शातकात उदारमतवादी
तमाजवाद, साम्यवाद ह्या तीनही तादांपाठोपाठ इशाला अतला तरी
आणुनिंक राष्ट्रवाद हे ॥८॥ ट्या शातकाच्या अठोरीच्या प्रेम राज्यक्लांतीसे
अपर्याप्त आहे." ॥९॥

"अर्विकीत देशांत राष्ट्रवादाच्छा उदयात कारणीभूत
ठरलेले दाटले युरोपाई राष्ट्रवादाच्छा उदयाभागे असाया-या घटकाफेका
छूपष वेगळे आनेत. विकीत राष्ट्रांची वताळत या स्वरभात मिळाया-या
दर्जात विरोध करण्याची भावना या स्वरभात मिळाया-या दर्जात
विरोध करण्याची भावना ह्या स्वरभात देशील राष्ट्रवाद प्रगट
इला. पूर्व युरोपात राष्ट्रवादातंभार्त भाषा जेवटी खल्याची
ठरली तेवटी ऐसे ठरली नाही तर्फाऱ्य राष्ट्रवाद ला भांडवल्यालीच्या
आरंभाईच्या छप्यातील एक पीरिणाम या स्वरभात आढळतो."^{१०}

"राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्रांमध्ये स्वतंत्रा राज्यतंत्रासा स्थापन ठाबी
राष्ट्राये संटाटन तार्कभौम राज्यटयष्ट्योत ठाबे असा आग्रह घरभारी
राष्ट्रीय स्वत्वाची जाणीत राजकीय कृतीटारे ठळत करणारी
विधारप्रणाली राष्ट्रवादाताठी लक्ष्य भाषा, तंस्कृती, भूप्रदेश या
संटाटकाचे पक्षत अस्तित्व पुरेसे होत नाही तर आपणा एक आणेत
असायी स्वत्वाची जाणीव स्पष्टपणे ठळत ठाबी लागते व त्याताठी
आपले स्वतंत्रा कार्यभौम राज्य स्थापन करण्याची आकांक्षा निर्णिण
ठाबी लागते."^{११}

"राष्ट्रवादामुळे राष्ट्रातील लोकांमध्ये एकीकी भावना याढीत
लागते. व राष्ट्राये स्वातंत्र्य या एकीकरण होण्याची प्रीक्रिया भेग दौते.
राष्ट्रांतर्गत तंभार्त राष्ट्रवाद म्हणजे धर्म, भाषा, प्रदेश, ठिकाताचा,
इत्यांदीवर आधारित तंकुषित वित्ततंदाफेका तंपूर्ण राष्ट्राच्या
अस्तित्वाला व हिताला प्राणान्य देणे."^{१२}

"जनतेषी अंतिम निठा राष्ट्रप्रती सक्षम्भवाये काम
राष्ट्रवाद करतो. राज्यतंस्या ही व्यष्टि राजकीय स्थानेतीले
नटहे तर सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक प्रवृत्ति तंभार्त
अगदी स्वाभाविक व आदर्श तंस्या मानली जात असली तरी
राष्ट्रवाद व राष्ट्रराज्य ए अलीक्षण्याच काळातील ऐतिहासिक
दाढाऱ्योडी आहेत."^३

"रीविंद्रनाथा टागोरांच्या मते, राष्ट्रवाद या तंकल्पनेया
इतोटा पीशेवरेन्य लावला. आणि पौर्वाञ्छांताठी ती एक नेबी
तंकल्पना आहे."^४

"मूलतः राष्ट्रवादात ३ आदर्श अंतर्भूत आहेत.

- १) जनतेषा शासूनीक स्वर्णनिर्णय
- २) राष्ट्रीय धारूरच्य व अस्तितेषा अंतिकार
- ३) तंपूर्ण जगाधी लेशिअटयपूर्ण अशा देशांमध्ये असां विभागणी
आंशिक स्था सर्व देशापि तंपूर्ण मानवतेला घोगदान."^५

"राष्ट्रवाद नी असां शासूनीक स्वातीती आहे. इथामुळे
तुंनीशिष्यत भूप्रेशातील समाजामाडा, तमान वाहूण, तमान
परंपरा व बद्धुंवांती तमान धर्म असां-दा लोकांनी बनलेल्या राष्ट्रांच्या
इत्था आंकांडा अंभाटयक्त होतात."^६

राष्ट्रवादाच्या दोन अंगाबाबतषी स्पष्टता करताना प्रा.ह.ट.
देशपांडे म्हणात, "राष्ट्रवादी विधाराला दोन अंग असतात.

एक राष्ट्रोत्था इण्जे, राष्ट्रीय समाजात्या सीमारेहा काठणे.
 ह्याथाय अर्फा इत्तुर लोकसमूहांपासून रथाया वेगळेपणा कोणता हे
 सांगणे आणि न्या लोकसमूहांशी राष्ट्रीय समाजाये वर्तन क्षे राहील
 ह्याये दिग्दर्शन करणे हणाला बाह्य अंग असेही म्हणाता येईल.
 पण राष्ट्रवादी विधार घेऊय दांबत नाही आपण कल्पलेला
 राष्ट्रीय समाज जगातल्या इतर राष्ट्रांशी ह समाजांशी होणा-या
 स्पर्शीत टिकून राहीला पाहिजे. व तसा टिकून राहण्यासाठी त्याये
 सामर्थ्य वाढले पाहिजे. हे ही राष्ट्रवादी विधाराये उद्दिष्ट असते.
 हे त्या विधाराये अंतर्गत अंग असे म्हणाता येईल.”^{१७}

राष्ट्रबांधाणी :-

“ कोणत्याही राष्ट्रबांधाणीच्या कार्यादा आरंभ शून्यातून होत नाही. कारण कोणत्याही समाजात एकत्वात्था भावनेषा पूर्णपणे अभाव नसतो. राष्ट्रबांधाणीचा प्रारंभ करण्यास म्हणून्य एक पाणा लाभलेला असतो. राष्ट्रवादाची भावना ही राष्ट्रबांधाणीची पूर्वांट आहे. आपण विकिट समाजाये भाग आहोत या भावनेतून आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्यासाठी लोक एका घेतात व यज्ञवल उभारतात. जेटांडा स्वातंत्र्य प्राप्त होते तेटहा राष्ट्रबांधाणीची प्रीक्रिया छाड्या अर्थने सुरु होते. स्वतंडा राष्ट्रबांधाणी इालेल्या समाजात आर्तिकरण इालेल्या मागण्याये उद्योगस्थात एकांकीकरण करने राजकीय उद्योगांसे सुस्थिर बनविणे व लोकांवी व सर्व गटांची निकठा तिला गिळानी छाताठी प्रयत्न करणे, भाषा, प्रदेश, जात, धर्म, वंश, संस्कृती इत्यादी घटकांमुळे निर्माण

इालेल्या अलगपणाऱ्या बाणीवा श्यटिडाहेर जाऊ न देता राष्ट्रे था
यापक घाटकांनी त्यांची निन्हता व डाँडिलकी काढम राघाणे आणि
बेगठेगळ्या गटांच्या मागण्याकूळे निर्णया इालेले तंदर्दा काढून ठेवून
देणातील एकोपा व सकात्मता घाटीत लवाची लागेत याताठे प्रथमशील
रास्ते या गोष्टींचा राष्ट्रे याताठी प्रथमशील रास्ते या गोष्टींचा
राष्ट्रे बांधाणीच्या प्रीक्रियेत तसेच योतो. बेगठेगळ्या तमाजात या
प्रीक्रियेये बेगवेगळे आकृतीबंधा निर्णया योतात. त्या त्या तमाजापाण
इतिहात, तंस्कृती, तामाजिक व भागीगोलिक भारीस्टातीप्रश्नांने ता
आकृतीबंधा ठरत असतो. भारतीय तमाजापाण राष्ट्रेबांधाणीचा
आकृतीबंधा पुढीलप्रश्नांने आहे असे तर्वताधारणापाणे असाता घेईल.
निरीनिराळ्या तामाजिक व प्रादेशिक गटात विभागलेल्या तमाजात
आर्टिक विकासाचे त तमतेचे उद्देश गाठत आस्ताना लोक्याही शार्दूला
अवलंब करने एकोपा काढम राघाणे व स्वातंत्र्याच्या घजांजीत निर्णया
इालेली राष्ट्रीय भावना घाटीत लावणे."^{१८}

"राष्ट्रेबांधाणीच्या प्रीक्रियेत राष्ट्रातील घटती आपापल्या
निन्हता व डाँडिलकी घोटवा जातो, गावे अगर राजवटीपाढून हटवून
तंपूर्दा राष्ट्रेच्या ठायी एकबटतात. राष्ट्रेबांधाणीयी प्रीक्रिया राजकीय
वितकाताच्या तांस्कृतिक पेलूकडे निर्देश करते. या प्रीक्रियेत राष्ट्रांतर्गत
सोट्या सोट्या घाटकांनी राष्ट्रेच्या तांस्कृतिक प्रवाहात मितळून जाणं
अपेहित असते. हे कृतं ताधारणं दीय विकलनशील राष्ट्रांपुढीयो मुड्य
तास्थाञ्चाहे."^{१९}

रजनी कोठारीच्या गते, "भारतात राष्ट्रबांधाणीच्या दोन प्रक्रिया तुम आहेत. :-

- १] नियोजनाच्या प्रयत्नांत जास्तत जास्त हुलंवाद रदावा याताती प्रयत्नशासील असारी रातळीय प्रशासकीय प्रक्रिया
- २] एका बाजूला प्रबल असारी केंद्रीय तत्त्वां निर्माण करण्याची व दुसऱ्या बाजूला अनेक सत्तांकेंद्रात तस्तेवे विमेंद्रीकरण करून रुद्धांना व अनेक समाजगटांना तीक्र्य करण्याची प्रक्रिया.

राष्ट्रबांधाणीच्या बाहताच्या या दोन दृष्टीकोनांतील अंतक्रिया, त्यातून त्या दोहोत लोणारे बदल व पुस्ट दोणा-या समारेचा यातून विकासाच्या प्रक्रियेची छयापक घौकट निर्धारित होत असेते." २०

"विकासाची प्रक्रिया टी केवळ लोकाची जीवनगान उंधावण्याची प्रक्रिया नाही तर राष्ट्रभारणीची प्रक्रिया आहे." २१ "राज्याचा प्रवात राष्ट्र होऊ पणारे राज्य या स्थाती पाहून राष्ट्र असणारे राज्य ठ्या टप्प्यापर्यंत टोणायास कारणीभूत असणारी प्रक्रिया झाल्याजे राष्ट्रबांधाणीची प्रक्रिया." २२

संकल्पनेच्या पातळीवर लोक व भूग्री यांच्या संभावित रेळ्य औसतत्वात असणे विक्षा नक्षे या दोन्या शाळयता संवादतात. पण राष्ट्राचा प्रवात विविधा अवस्थांगद्यून होत असेते. राष्ट्रबांधाबत, रघना, निरघना व पुररघना असारी विविधा स्थात्यंतरे संवादतात. जेटला एक राष्ट्र व एक्य राज्य यांच्या समारेचा एका होतात तेचा त्यांत राष्ट्र राज्य टी त्वां असेते." २३

राष्ट्रवाद व राष्ट्रीनिष्ठेबाबत प्रा.त.ह.देशपांडे म्हणातो,

"राष्ट्रवादाच्या संभार्त मळताता प्रश्न उघावलाईरु आहे आणि तो "राष्ट्रीकृत" पां आहे. प्रत्येक भारतीयक्कुन राष्ट्रवादाच्या संभार्त आपले काय मागणे असते ? त्या प्रश्नाचे उत्तर एकूण आहे. त्याची लर्णाच्या निकृता भारतावर असली पांचे, म्हणजेच त्याने निदान त्या देशाची प्रतारणा करता काढा नये, देशाच्या बाहेरच्या, स्थानाच्या तमाजाच्या फाणदयाताठी देशाचा घात टोईल असाची कृती करून नये. देशाताठी स्वार्थात्याग, तर्वस्तु देशाची तथारी इत्यादी गोष्टी त्यापूढच्या आसेत. असाची लर्णाच्या निकृता देशावर बाल्याताठी त्या देशाच्या तंत्रकृतीचिन्हांची प्रेक्षा, आदरी, तट्टनाग, इत्यादी गोष्टी दर खेळी आवश्यक आसेत असे म्हणाता घेणार नाही. काढी भावीतक तंत्रकृतामध्युन्ही असी निकृता निर्माण होऊकरते. माझा हे असावादात्मक तमाजात्यात त्ये तर्वताधारण तमाजाचा विषार करता त्यात सेवकावना निर्माण होण्याताठी त्यांना जोडणारे काढी तमान बंधा अस्तित्वात असणे आवश्यक असते. हे हंडा अर्थात्य उघापक असाने तंत्रकृतक असणार. असे बंधा निर्माण करणे किंवा एक आंडाल भारतीय तंत्रकृती निर्माण करणे म्हणजे देशातल्या उपतंत्रकृतीवर [तब कलर्स] रुळ मिळविणे नटेहे. स्टानिक, भावीडाक-तमाज विरेषाड, शारीरिक गट विरेषाड असा तंत्रकृती तर्वस्त्री लुप्त उल्लासाच्या असा अंडाल भारतीय तंत्रकृती निर्माण करण्यासागे हेतु असणाऱ्ये कारण नाही. त्या तंत्रकृती अस्तित्वात राठून, किंबुना त्याचे तंत्रधर्म करूनही उघापक एकत्वाचे हंडा उभारण्याच्या आड त्या घेऊन नयेत एखादीय अपेक्षा असते. मराठी माणाताला, मराठी तंत्रकृती प्रिय असते आणि त्याला भारतीय तंत्रकृतीही प्रिय असते.

त्यांची महाराष्ट्रीकृता हेराईकठेच्या आहे येऊ नसे इतकोय असेहा
अत्ते." ३४

राष्ट्र, राष्ट्रियांना राष्ट्रबांधाणी यांच्या आवाणाच्या
आटावा दोतल्लावर संविधारातील यांतंबंधीच्या मांडणीषी
पुढील प्रकरणात घर्ष करा.

प्रकरण दुसरे

संदर्भ

- १) राजेंद्र ठोरा आणि सुहास पञ्चीकर [संपा], "राज्यशास्त्रा शाहटकोश", पृ. २६२
- २) डॉ. ओमप्रकाश गाबा [संपा], "राजनीतिक्षान कोश", पृ. १८९
- ३) डैट्ट कॅलेन्डर [संपा] , "इंटरनेशनल स्नारक्षलोपिङ्हिया ऑफ द सोशाल सायन्सेस", पृ. ७
- ४) कित्ता पृ. ८
- ५) झानी ही. स्मिथ, "एआरीज ऑफ नेशनॅलिझाम", पृ. ६९
- ६) जयप्रकाश नारायण ; "नेशन बीवीलंग इन इंडिया" पृ. ३१७
- ७) रमेश के. वर्मा ; "रिजनॅलिझाम ऐन्ड राष्ट्र रिजनॅलिझाम इन स्टेट पॉलीटेक्स" पृ. २२ - २३
- ८) लुईस एल. सिन्हर ; "दि डायनॅमिक्स ऑफ नेशनॅलिझाम", पृ. १५
- ९) लुईस एल. सिन्हर , उपरोक्त, पृ. २६
- १०) झानी ही स्मिथ ; उपरोक्त
- ११) राजेंद्र ठोरा आणि सुहास पञ्चीकर उपरोक्त पृ. २६५
- १२) डॉ. ओमप्रकाश गाबा ; उपरोक्त, पृ. १११

- १३] रघुनाथ टागोर " नशानैलङ्घम "
- १४] कित्ता
- १५] अंतर्नी डॉ. स्मिथ ; उपरोक्त
- १६] लुईस एल. सिन्डर ; उपरोक्त पृ. २
- १७] प्रा. स. ट. देशपांडे ; " सावरकर ते भाजप : हिंदूत्पीविधारांया
पीकित्सक आलेहा ", पृ. १३०
- १८] राजेंद्र ठारोरा आणि सुहास पञ्चाणीकर ; उपरोक्त, पृ. २६३ - २६४
- १९] डॉ. ओमप्रकाश गाहा ; उपरोक्त, पृ. १९३
- २०] रजनी कोठारी ; " पौलिटिक्स इन इंडिया ", पृ. १०
- २१] कित्ता, पृ. १३
- २२] पार्ट्य. एन. मुहार्जी, " द इंडियन स्टेट इन ब्राह्मीसत । नशानैलङ्घम
अंड नेशनैष्टिकैलंग ", सोशिआओ-लॉजिकल बुलेटिन.
- २३] कित्ता, पृ. ४५
- २४] प्रा. स. ट. देशपांडे ; उपरोक्त, पृ. १७८ - १७९